



Vidya Vikas Mandal's  
**Sitaram Govind Patil Arts, Science and Commerce  
College, Sakri Dist. Dhule (Maharashtra State)**



**Report on 5<sup>th</sup> International Yoga Day**

**21<sup>st</sup> June 2019**

International Yoga Day celebrated to create awareness on the physical and mental well-being among faculty and staff at the college on 21st June 2018 between 7:00am to 8:00am with great enthusiasm. Dr. R. R. Ahire (Principal of the college), Dr. Anant Patil (Vice Principal of the college) as well as Dr. Vasanttrao Desale, Prof. Shashikant Sutar, and Shri. Sanjay Ahirrao also participated in the celebration. The event organized by the department of physical education and sports.

Dr. L. B. Pawar, Student welfare officer interacted with faculty and staff as part of an introductory event. The yoga practice session was attended by Teaching and Non-teaching Staff members. The practice session was lead by the, Yogguru Shri. Dilip Borse, Patanjali Yoga Samiti, Dhule. Overall, 32 Teacher and 14 Non Teaching Staff participated in the National international Yoga Day celebration. During the session Yoga Asana, Pranayama and Meditation were practiced by the faculty and staff members of the college under direction of Yogguru Shri. Dilip Borse.

We all celebrate the day with a lot of enthusiasm and joy. It's very interesting Day for all of us. Prof. Hasinkha S. Tadvi, Director of Physical Education and Sports closed the event by thanking everyone.

Report Submitted By




**Dr. Hasinkha S. Tadvi**  
Director of Physical Education,  
V.V.M.'s. S.G. Patil College,  
SAKRI, Dist. Dhule.



Principal

**Dr. R. R. Ahire**  
**Principal**  
V.V.M.'s' S. G. Patil  
Arts, Science & Commerce College  
SAKRI, Dist. Dhule.

# Glimpse of Event




*R. Shinde*  
**Principal**  
V.V.M.s' S.G. Patil  
Arts, Science & Commerce College  
SAKRI, Dist. Dhule.



Latitude: 20.995118  
 Longitude: 74.318015  
 Elevation: 484.75m  
 Accuracy: 3.5m  
 Time: 06-21-2019 07:54  
 Note: Yoga day 2019

Powered by NoteCam



Latitude: 20.995123  
 Longitude: 74.318042  
 Elevation: 487.64m  
 Accuracy: 3.5m  
 Time: 06-21-2019 07:57  
 Note: Yoga day 2019

Powered by NoteCam



Latitude: 20.99494  
 Longitude: 74.318425  
 Elevation: 468.34m  
 Accuracy: 10.2m  
 Time: 21-06-2019 08:10  
 Note: Yoga day 2019

Powered by i

*R. Shinde*  
**Principal**  
 V.V.M.s S. G. Patil  
 Arts, Science & Commerce College  
 SAKRI, Dist. Dhule.

पुण्य नगरी

शनिवार

२२ जून २०१९

## सी. गो. पाटील महाविद्यालय, साक्री



साक्री : येथील सी. गो. पाटील महाविद्यालयात योग दिवस साजरा करण्यात आला.

येथील विद्याविकास मंडळाच्या सी. गो. पाटील महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग

शिविर झाले. महाविद्यालयाच्या प्रांगणात धुळे येथील पतंजली योग समितीचे योगगुरु दिलीप बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली योगासनांच्या विविध प्रकारांचे प्रात्यक्षिक झाले. दिलीप बोरसे यांचा सत्कार प्राचार्य

डॉ. आर. आर. आहिरे यांनी केला. सूत्रसंचालन प्रा. लहू पवार यांनी केले. योग शिविरासाठी प्राचार्य डॉ. आर. आर. अहिरे, उपप्राचार्य प्रा. अनंत पाटील यांनी सहभाग घेतला.

दिवस मराठी धुळे, शनिवार, २२ जून २०१९

सी. गो. पाटील  
महाविद्यालयात  
योग शिविर

साक्री | येथील विद्या विकास मंडळाच्या सी. गो. पाटील महाविद्यालयात योग शिविर झाले. धुळे येथील पतंजली योग समितीचे दिलीप बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योगासनांचे प्रात्यक्षिक केली. प्राचार्य डॉ. आर. आर. अहिरे, उपप्राचार्य अनंत पाटील उपस्थित होते. प्रा. डॉ. लहू पवार यांनी सूत्रसंचालन केले.

*R. P. Patil*  
Principal  
V.V.M.s' S. G. Patil  
Arts, Science & Commerce College  
SAKRI, Dist. Dhule.